

फॉरेक्सकार्ड-रिलोड फॉर्म

संपूर्ण नाव *श्री/सुश्री/डॉ _____.

कार्डाचा प्रकार:

- | | | |
|--|--|---|
| ☐ मल्टीकरंसी प्लेटिनम फॉरेक्सप्लस कार्ड | ☐ हज आणि उमराह कार्ड | ☐ फॉरेक्सप्लस कार्ड |
| ☐ सिंगल करंसी फॉरेक्सप्लस चिप कार्ड | ☐ रेगलिया फॉरेक्सप्लस | ☐ आयएसआयसी फॉरेक्सप्लस कार्ड |

जारी किए गए फॉरेक्स का विवरण

[illegible]

फंड्सच्या उगमावर खूण करा: पगार/बिझनेस/शेती/गुंतवणुकीची मिळकत/शैक्षणिक कर्ज/स्वतःचा फंड/इतर कर्ज किंवा उसने पैसे

जिथून शैक्षणिक कर्ज घेतलं त्या आर्थिक संस्थेचं नाव: _____

निवासी स्थिती:- निवासी भारतीय - ☐ वैयक्तिक ☐ अवैयक्तिक ☐ / ☐ अनिवासी भारतीय (एनआरआय)
विदेशी नागरिक - ☐ पीआयओ/ओसीआय कार्डधारक ☐ पीआयओ/ओसीआयपेक्षा इतर ☐

रिलोडेड केलेल्या करंसीचा तपशील

करंसी	एफसीव्हाय मूल्य	एक्सचेंज दर	आयएनआर मूल्य*
युएसडॉ			
जीबीपी			
एसजीडी			
एयूडी			
सीएचएफ			
एचकेडी			
एसएआर			
एनझीडडी			
एनओके			
केआरडब्ल्यू			
बीएचडी			

करंसी	एफसीव्हाय मूल्य	एक्सचेंज दर	आयएनआर मूल्य*
युरो			
एईडी			
जपोव्हाय			
सीएडी			
एसडैक			
टीएचबी			
झेडएआर			
डैकेके			
ओएमआर			
केडब्ल्यूडी			
क्यूएआर			
एकण			

* जीएसटी रक्कम वगळून आयएनआर रक्कम

कृपया खालील अधिकृततेवर मागे स्वाक्षरी करा

- मी याद्वारे एचडीएफसी बँक फॉरेक्स कार्ड रीलोड करण्यासाठी अर्ज करतो आणि घोषित करतो की अर्जात समाविष्ट केलेली माहिती खरी आणि बरोबर आहे आणि मी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैध कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. जर हा अर्ज स्वीकारला गेला, तर मी वेळोवेळी लागू असलेल्या एचडीएफसी बँक फॉरेक्स कार्डच्या नियम आणि अटीशी बांधील राहीन आणि कार्डचा वापर या अटी आणि शर्तीच्या स्वीकार ममाना जणूच.
- मी एचडीएफसी बँक आणि/किंवा तिच्या तह्याग्या सहयोगींना माझ्या कार्यालयात/निवासस्थानी कोणतीही माहिती पडताळण्यासाठी किंवा सदस्यत्व आवश्यकता खात्री करण्यासाठी किंवा कोणतेही खाते चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही माहिती मिळविण्यासाठी किंवा प्रदान करण्यासाठी माझ्याशी, माझ्या नियोक्याशी/बँकर/क्रेडिट ब्युरो/आरबीआय किंवा इतर कोणत्याही सोताशी संपर्क साधण्याचे अधिकार देतो. मी समजतो आणि कबूल करतो की स्थानिक कायदे आणि रिझर्व्ह बँकेचे नियम आणि नियम परकीय चरन खरेदी आणि वापरासाठी नियम आणि मर्यादा घालतात. मी वचन देतो की माझ्याकडून एचडीएफसी बँक फॉरेक्स कार्डचा वापर रिझर्व्ह बँकेच्या एक्सचेंज कंट्रोल रेग्युलेशननुसार आणि वेळोवेळी लागू असलेल्या लागू कायद्यांनुसार, विशेषतः आणि कोणत्याही मर्यादेशिवाय, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, १९९९ नुसार वापराचे नियमन करणाऱ्या स्थानिक कायद्यांनुसार आणि/किंवा नियमांनुसार कोणत्याही/सर्व टॅड आणि/किंवा कारवाईसाठी मी पूर्णपणे जबाबदार असेन.
- मी सहमत आहे आणि कबूल करतो की एचडीएफसी बँक मला जारी केलेले एचडीएफसी बँक फॉरेक्स कार्ड रीलोड करण्यासाठी माझ्याकडून अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विनंतीवर कारवाई करेल. माझ्या नियोक्याच्या विनंतीवरून मला एचडीएफसी बँक फॉरेक्स कार्ड जारी केले असल्यास, मी एचडीएफसी बँक फॉरेक्स कार्ड रीलोड करण्यासाठी, रद्दद करण्यासाठी आणि परत करण्यासाठी माझ्या नियोक्याने केलेल्या विनंत्यांवर कारवाई करण्यासाठी एचडीएफसी बँकला अधिकृत करतो.
- एफएटीसी/विदेशी कर कायद्यांअंतर्गत तपशील: कर नियमांनुसार बँकेला प्रत्येक व्यक्तीच्या कर निवासस्थानाबद्दल माहिती गोळा करणे आवश्यक आहे. काही विशिष्ट परिस्थितीत (बँकेला तुमच्याकडून वैध स्व-प्रमाणपत्र मिळाले नसल्यास) आम्हाला तुमच्या खात्यावरील माहिती संबंधित कर अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्यास आण गाढा जाऊ शकते. तुमच्या कर निवासस्थानाबद्दल तुमचे काही प्रश्न असल्यास, कृपया तुमच्या कर सल्लागाराशी संपर्क साधा. बँकेला दिलेल्या माहितीमध्ये काही बदल झाल्यास, कृपया आम्हाला 30 दिवसांच्या आत त्वरित कळवा.
- एफईएएम मार्गदर्शक तत्वांनुसार, मी प्रवास पूर्ण झाल्यापासून 180 दिवसांच्या आत कार्डवरील \$2,000 (किंवा समतुल्य) पेक्षा जास्त किमतीची कोणतीही न वापरलेली शिल्लक परत करण्याची जबाबदारी मला समजते आणि मी ती स्वीकारतो.
- मला समजते की असे काही प्रसंग येऊ शकतात जेव्हा फॉरेक्सप्लस कार्डचा जास्त वापर होऊ शकतो, ज्यामुळे बँक कार्डधारकाच्या वतीने पैसे भरते आणि कार्ड कर्ज शिल्लकमध्ये जाते. मी हे समजून घेतो आणि हे कर्ज काही शिल्लक बँकेला परत करण्याची जबाबदारी घेतो, कारण बँकेने माझ्या वापरलेल्या वस्तू/सेवांसाठी ही रक्कम दिली आहे. मी हे देखील स्वीकारतो की बँकेला कोणतीही पूर्वसूचना न देता माझे खाते किंवा बँकेकडे असलेल्या इतर कोणत्याही प्रोपर्टी फॉरेक्स कार्डमध्ये घेतले जाऊ नये. मला नकारात्मक काही शिल्लक नियमित करण्याचा अधिकार आहे.

Continued to page 2

फॉरेक्स कार्ड रिलोड पोहोच

फॉरेक्स रेफरंस कार्ड नं _____ दिनांक ____/____/20____ शाखेचा कोड: _____

कार्ड चा प्रकार:

- | | | | | | |
|--------------------------|---------------------------------------|--------------------------|---------------------------|--------------------------|----------------------------|
| ☐ | मल्टीकरंसी प्लेटिनम फॉरेक्सप्लस कार्ड | ☐ | हज आणि उमराह कार्ड | ☐ | फॉरेक्सप्लस कार्ड |
| ☐ | फॉरेक्सप्लस चिप कार्ड | ☐ | रेगलिया फॉरेक्सप्लस कार्ड | ☐ | आयएसआयसी फॉरेक्सप्लस कार्ड |

रिलोड केलेल्या करंसीचा तपशील

करंसी	एफसीव्हाय मूल्य	एक्सचेंज दर	आयएनआर मूल्य*

करंसी	एकसीव्हाय मूल्य	एक्सचेंज दर	आयएनआर मूल्य*
एकण			

* जीएसटी रक्कम वगळून आयएनआर रक्कम

लोड केलेली एकूण रक्कम (रुपयांमध्ये) _____ शाखेच्या कर्मचाऱ्याची स्वाक्षरी आणि शिक्का: _____

- मी कबूल करतो की चुकीचा कार्ड नंबर बँकेला वळवून चुकीचा कार्ड नंबर रीलोड करण्याचे जोखीम मी घेतो. मी समजतो की यासाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही. मी सहमत आहे आणि कबूल करतो की शुल्क परतफेड करण्यायोग्य नाही. मी एचडीएफसी बँकेला अशा विनंत्यांवर कारवाई करण्यास अधिकृत करतो की एचडीएफसी बँकेला असे वाटते की ते माझ्याकडून किंवा माझ्या वतीने केले आहेत. एचडीएफसी बँक फॉरेक्स कार्ड रीलोड करण्यासाठी अशा कोणत्याही विनंत्या मी वैयक्तिकरित्या केल्या आहेत असे मानण्याचा अधिकार एचडीएफसी बँकेला असेल. एचडीएफसी बँकेला अशा विनंत्या तोंडी किंवा लेखी स्वरूपात किंवा अन्यथा माझ्याशी पुष्टी करण्याची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नाही. मी समजतो की एटीएम / ईडीसी टर्मिनल मी मशीन आहेत आणि ऑपरेशन दरम्यान चुका होऊ शकतात. अशा कोणत्याही मशीन / यांत्रिक घटी / बिघाडांसाठी मी बँकेला नुकसान भरपाई देण्यास सहमत आहे.

पेमेंटचा प्रकार (खालीलपैकी कोणताही एक चालेल)

वर्तमान एचडीएफसी बँक ग्राहक				नॉन एचडीएफसी बँकेचा ग्राहक*			
बँकेचं नाव	एचडीएफसी बँक			इतर बँकेचं नाव			
स्वाक्षरी केलेल्या चेकचा नं. (अनिवार्य)		आयएफएससी कोड		इतर बँकेचा स्वाक्षरी केलेला चेक नं. (अनिवार्य)		आयएफएससी कोड	
खाते क्रमांक				बचत खाते क्रमांक (फक्त)			

(* टीप-क्लीअरिंगनंतर क्लीअर फंड्सच्या उपलब्धते अधीन कार्ड ॲक्टिवेशन आहे)

पेमेंटची रक्कम (शब्दांमध्ये)

कार्डधारकाशी नातः ☐ स्वतः ☐ कुटुंबातील सदस्य (कृपया कार्डधारकाचे अधिकारपत्र जोडा (कृपया कार्डधारक से प्राधिकरण पत्र संलग्न करें (यदि निधि परिवार के सदस्य से है) एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा नातेवाईक मानले जाईल, जर आणि फक्त जर, (1) ते सदस्य आहेत किंवा हिंदू अविभक्त कुटुंबातील आहेत (एयूएफ) अथवा (2) ते पत्नी आणि पत्नी आहेत किंवा (3) एकमेकांचे खाली दिलेले नाते आहे:

- (1) वडील (सावत्र वडिलांसह) (2) आई (सावत्र आईसह) (3) मुलगा (सावत्र मुलासह) (4) मुलगी (सावत्र मुलीसह)
 (5) भाऊ (सावत्र भावासह) (6) बहीण (सावत्र बहिणीसह) (7) पती (8) पत्नी

एचडीएफसी बँक खाते असलेल्या कुटुंबातील सदस्याकडून (जो कार्डधारकाच्या वतीने फॉरेक्स कार्डसाठी निधी देईल) डेबिट ऑथोरिटी:

मी/आम्ही तुम्हाला माझ्या आमच्या खाते क्रमांक _____ मधून स्वाक्षरी केलेल्या चेक क्रमांक _____

नुसार आणि वर वर्णन केल्याप्रमाणे, फॉरेक्सकार्ड निधी, तुमच्या लागू असलेल्या सेवा शुल्क आणि करांसह डेबिट करण्याची अधिकृतता देतो.

खातेधारकाची स्वाक्षरी X

खातेधारकाचे नाव:

आय कर कायदा, 1961 अंतर्गत घोषणा

☐ मी कबुली देतो की आय कर कायदा 1961 च्या तरतुदीनुसार मी निवासी वैयक्तिक आहे.

(आयकर कायदा 1961 नुसार तुम्ही अनिवासी आहात का ते काढा आणि चालू आर्थिक वर्षासाठी तुमचे भारतातील अंदाजे करपात्र उत्पन्न अतिरिक्त पत्रकात द्या)

लिबरलाइज्ड रेमिटन्स (एलआरएस) योजनेअंतर्गत \$250,000 च्या परकीय चलन खरेदीची घोषणा

चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 20__ ते मार्च 20__) योजनेअंतर्गत केलेल्या रेमिटन्स/व्यवहारांची माहिती.

अनु क्रमांक	दिनांक	रक्कम	जिथून व्यवहार झाला त्या एडी शाखेचं/एफएफएमसीचं नाव आणि पत्ता

अनु क्रमांक	LRS अंतर्गत आहे की नाही (होय/नाही)	परपत्र कॅटेगरी	वर्णन	परपत्र कॅटेगरी	परपत्र कोड	परपत्र कॅटेगरी	परपत्र कोड
				वैयक्तिक	S0306	वैद्यकीय उपचार	S0304
				बिझनेस	S0301	शिक्षण	S0305
				नोकरी	S1307	इमिग्रेशन	S1307

*अनेक नोंदी असतील तर कृपया परिशिष्ट जोडा

मी, घोषित करतो की -

1) मी, याद्वारे घोषित करतो की आर्थिक वर्षात भारतातील सर्व स्रोतांकडून खरेदी केलेले किंवा पाठवलेले एकूण परकीय चलन USD 250,000/- (अमेरिकन डॉलर दोन लाख पन्नास हजार फक्त) च्या एकूण मर्यादेत आहे, जे रिझर्व्ह बँकेने या उद्देशासाठी विहित केलेली मर्यादा आहे आणि प्रमाणित करतो की सदर प्रेषण करण्यासाठी निधीचे स्रोत माझे आहेत आणि परकीय चलन प्रतिबंधित कारणांसाठी वापरले जाणार नाही. 2) तुमच्याकडून खरेदी केलेले परकीय चलन फॉर्ममध्ये दर्शविलेल्या उद्देशासाठी आहे. 3) मी कबुली देतो की प्रेषण रक्कम व्हर्च्युअल / क्रिप्टो चलनांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरली जाणार नाही, जी विद्यमान नियामक मार्गदर्शक तत्वांनुसार एलआरएस अंतर्गत परवानगीयोग्य भांडवली खाते व्यवहाराचा भाग नाहीत.

दिनांक: _____

X

फॉरेक्स कार्डधारकाची स्वाक्षरी

स्थान: _____

नाव: _____



महत्वाच्या टीप्स-फॉरेक्स कार्डधारकाने काय करावे आणि काय करू नये

- तुमच्या कार्डचे अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठी ते मिळाल्यानंतर लगेच त्याच्या सिग्नेचर पॅनलवर सही करा. कार्ड फक्त मर्चंट आउटलेटवरच वापरा आणि प्रत्येक वेळी मर्चंट आउटलेटवर कार्ड वापरून व्यवहार करताना विक्री स्लिप घ्या. तुमच्या कार्डसाठी नेटबँकिंग सुविधा सक्रिय करण्यासाठी, कार्ड किटसह दिलेला आयपिन वापरा.
- कृपया व्यापारी आस्थापनांमधील एटीएम / ईडीसी टर्मिनलद्वारे जनरेट केलेल्या व्यवहारांची नोंद तुमच्याकडे ठेवा. नेटबँकिंग आयडी स्वतः लॉक होऊ नये म्हणून वापरल्यानंतर तुमच्या नेटबँकिंग खात्यातून लॉग आउट करा. हॉटेल ठेवी, कार भाड्याने ठेवी इत्यादी तात्पुरत्या शुल्कासाठी कार्डचा वापर करू नये.
- जर तुमचे कार्ड हरवले तर कृपया फोनबँकिंगला कॉल करून ताबडतोब नुकसानाची तक्रार करा किंवा प्रीपेड कार्ड नेटबँकिंग सुविधेद्वारे तुमचे कार्ड ब्लॉक करा.
- तुमचा एटीएम पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (पिन) किंवा तुमचा नेटबँकिंग आयपिन कधीही कोणालाही सांगू नका. व्यापारी आउटलेटवर एकाच व्यवहारासाठी कार्ड एकापेक्षा जास्त वेळा स्वाइप करू नये. कृपया ज्या व्यापारी आउटलेटमध्ये तुमच्या बिलांच्या अधिकृततेच्या वेळी किंवा सेटलमेंटच्या वेळी डीसीसी (डायनॅमिक करन्सी कन्व्हर्जन) पर्याय निवडला जातो त्यांच्यावर तुमचे कार्ड वापरू नका. भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये पेमेंट करण्यासाठी कार्डचा वापर करता येत नाही.
- एचडीएफसी बँकेच्या शाखांमधील नियुक्त बँक अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही कार्ड देऊ नका आणि तेही मॅग्नेटिक स्ट्रिपमधून अनेक तुकडे केल्यानंतरच. मेल ऑर्डर आणि टेलिफोन ऑर्डर व्यवहारांसाठी कार्ड वापरू नका.
- हे कार्ड व्यापार्यांकडून ॲंड्रस व्हेरिफिकेशन (एव्हीएस) सुविधेला समर्थन देत नाही आणि ज्या व्यापारी आउटलेटमध्ये एव्हीएस अनिवार्य आहे तेथे ते स्वीकारले जाऊ शकत नाही.

शाखेच्या उपयोगासाठी

- ☐ बंदीच्या यादीनुसार खरेदीदारावर डी-ड्युपिंग केलं असल्याची खात्री दिली आहे. हे प्रमाणित करण्यासाठी आहे की हे प्रेषण अपात्र संस्थांकडून/त्यांना केले जात नाही आणि हे प्रेषण रिझर्व्ह बँकेने योजनेअंतर्गत वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार आहे.

शाखेचं नाव _____ शाखेचा कोड _____ जारी केल्याची तारीख ____ / ____ / 20____

एलसी कोड _____ x

एलजी कोड _____ इनपूटरची स्वाक्षरी
कर्मचारी क्र. _____

घेतलेल्या कागदपत्रांची यादी

पेमेंट मोडसाठी: एचडीएफसी बँक खातं

- ☐ स्वाक्षरी केलेला रिलोड अर्जाचा फॉर्म
- ☐ पासपोर्टची स्वयं-प्रमाणित केलेली प्रत
- ☐ हज पावती आणि मॅनिफेस्ट (जर पासपोर्ट दिलेला नसेल तर फक्त हज कार्डसाठी आवश्यक)
- ☐ हयांच्याकडून फंड दिल्याची पुष्टी*
- ☐ निवासी बचत खातं ☐ एनआरई खातं
- ☐ स्वतःच्या खात्यातून फंड दिल्याची पुष्टी

पेमेंट मोडसाठी: इतर बँकेचं खातं

- ☐ स्वाक्षरी केलेला रिलोड अर्जाचा फॉर्म
- ☐ पासपोर्टची स्वयं-प्रमाणित केलेली प्रत
- ☐ पत्त्याचा पुरावा (पत्ता हा पासपोर्टमध्ये दिलेल्या पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर)
- ☐ नियुक्तीचं पत्र/प्रवेशाचं पत्र/विद्यापीठाचं ओळख पत्र (फक्त आयएसआयसी कार्डसाठी आवश्यक) हयांची स्वयं प्रमाणित केलेली प्रत
- ☐ हज पावती आणि मॅनिफेस्ट (जर पासपोर्ट दिलेला नसेल तर फक्त हज कार्डसाठी आवश्यक)
- ☐ इतर बँक स्टेटमेंटची स्वयं प्रमाणित केलेली प्रत (१ वर्ष)/पासबुक किंवा रद्द केलेला चेक ज्यामुळे खात्याच्या प्रकाराची खात्री होते/माहिती मिळते
- ☐ हयांच्याकडून फंड दिल्याची पुष्टी*
- ☐ फक्त निवासी बचत खातं
- ☐ स्वतःच्या खात्यातून फंड दिल्याची पुष्टी

* इतर बँकेचं स्टेटमेंट/पासबुक/रद्द केलेला चेक हया आधारावर शाखेने फंडिंग खात्याच्या प्रकाराची पडताळणी करायची आहे (फक्त बचत खात्याबाबत)